

शिखर लीजिंग आणि ट्रेडिंग लिमिटेड			
नोंदणी. कार्यालय : १३०१, १३वा मजला, टॉवर-बी, पेनसुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोहार पॅले, (प.), मुंबई-४०० ०१३, टेलि. : २२२-३००३ ६५६५			
सीआयएन क्र. : पु५११००एमएच११८४पीएससी०३४००१, ईमेल: info.roc7412@gmail.com (रु. लाखत)			
३०.०६.२०२५ रोजी तिमाहीकरिता अलिप्त अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा उतारा			
तपशील	रोजी संपलेले तीन महिने (३०/०६/२०२५)	रोजी संपलेले तीन महिने (३०/०६/२०२४)	संपलेले वर्ष (३१/०३/२०२५)
(खालील टिपा पहा)	(अलेखापरिश्चित)	(अलेखापरिश्चित)	(लेखापरिश्चित)
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२३.३२	२०.६४	८०.३५
२ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींद्वी)	९.२१	६.४१	२२.६२
३ कालावधीसाठी (करपट्टी) निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींद्वी)	९.२१	६.४१	२२.६२
४ कालावधीसाठी (कोरतर) निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींद्वी)	९.४०	४.७६	१३.९३
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (कोरतर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कोरतर) धरून)	९.४०	४.७६	१३.९३
६ समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/- चे समभाग)	१२७.७३	१००.००	१२७.७३
७ मागील लेखा वर्षाचा ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वाटवून राखीव	-	-	६०४.५१
८ प्रति समभाग प्रामाणी (प्रत्येकी रु. १०/- चे समभाग) (खंडित आणि अखंडित परिचलनाकरिता)			
मूलभूत :	०.७४	०.४८	१.०९
सौम्यिकृत :	०.७४	०.४८	१.०९

टिपा :

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज कडे सादर केलेल्या ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षांचा तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वर्षाविक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.shikharleasingandtrading.in वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७.०८.२०२५

शिखर लीजिंग आणि ट्रेडिंग लिमिटेडकरिता सही/-

विपुल पोपटलाल छेडा

पूर्णवेळ संचालक

डीआयएन क्र. : ००२१७८३८



एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड				
सीआयएन : एल२४२००एमएच११६०पीएलसी०११८०७				
नोंदणीकृत आणि मुख्य कार्यालय : १८४-८७, एम. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२.				
फोन : + ९१-२२-२६४६-४२००, ई-मेल : investors@excelind.com , वेबसाईट : http://www.excelind.co.in				
३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण				
(रु. लाखत)				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३० जून, २०२५	३१ मार्च, २०२५	३० जून, २०२४
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३०,९५१.६७	२४,७८४.२२	२६,४९०.८६
२	सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्व)	४,४४६.१५	१,६२९.०१	१,६२९.०१
३	कारपट्टी सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीपरिश्चित)	४,४४६.१५	१,६२९.०१	४,१११.८८
४	कोरतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीपरिश्चित)	३,३७५.८४	१,२४०.६६	३,१०२.१५
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपरिश्चित) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरिश्चित) समाविष्ट)	५,००९.१६	(४,३६३.४६)	७,४०६.४६
६	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रति समभाग)	६२८.५३	६२८.५३	६२८.५३
७	प्रति भाग प्रामाणी रु. त. (प्रत्येकी रु. ५/- चे दर्शनी मूल्य) (अवार्शिकीकृत) मूलभूत आणि सौम्यिकृत	२६.८६	१.८७	२४.६८

३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण				
(रु. लाखत)				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३० जून, २०२५	३१ मार्च, २०२५	३१ मार्च, २०२४
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३०,९४७.०७	२४,७८४.२२	२६,४९०.८६
२	सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्व)	४,४२३.७६	१,५२८.२१	१,६२९.०१
३	कारपट्टी सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीपरिश्चित)	४,४२३.७६	१,५२८.२१	४,१६२.४७
४	कोरतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीपरिश्चित)	३,३५६.२५	१,१३७.४१	३,१४८.१५
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपरिश्चित) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरिश्चित) समाविष्ट)	५,०१९.९६	(३,५४८.६७)	५,३८४.४४
६	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रति समभाग)	६२८.५३	६२८.५३	६२८.५३
७	प्रति भाग प्रामाणी रु. त. (प्रत्येकी रु. ५/- चे दर्शनी मूल्य) (अवार्शिकीकृत) मूलभूत आणि सौम्यिकृत	२६.७०	१.०५	२५.०४

टीप : सिस्यूग्रीड अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईट्स: www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट: www.excelind.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे.



एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता
अश्विन सी. श्रॉफ
कार्यकारी अध्यक्ष
डीआयएन : ०००१९५२२

JNK				
JNK INDIA LIMITED				
(FORMERLY KNOWN AS JNK INDIA PRIVATE LIMITED)				
Registered Office : Unit No. 203, 204, 205 & 206, Opp. TMC Office, Centrum IT Park, Near Satkar Hotel, Thane-West, Thane - 400604, Maharashtra. CIN: L29268MH2010PLC204223; Website : www.jnkindia.com				
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS				
INR in Million				
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30 June 2025	31 March 2025	30 June 2024
		[Unaudited]	[Audited]	[Unaudited]
1	Revenue from operations	991.68	1,909.44	879.94
2	Profit before exceptional items and tax	19.81	220.68	72.63
3	Profit before tax	19.81	220.68	72.63
4	Net profit after tax	11.27	132.38	63.75
5	Net profit after tax attributable to owners of the Company	11.27	132.38	63.75
6	Total comprehensive income attributable to owners of the Company	8.94	133.87	64.67
7	Paid-up equity share capital (Face value of share INR 2 each)	111.91	111.57	111.24
8	Other equity attributable to owners of the Company	4,941.11	4,932.15	4,810.45
9	Earning per share (EPS)	0.20	2.37	1.33
	Diluted EPS (Rs.)	0.20	2.37	1.32
		(not annualised)	(not annualised)	(annualised)
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS				
INR in Million				
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30 June 2025	31 March 2025	30 June 2024
		[Unaudited]	[Audited]	[Unaudited]
1	Revenue from operations	988.94	1,890.26	879.09
2	Profit before exceptional items and tax	20.31	219.58	74.46
3	Profit before tax	20.31	219.58	74.46
4	Net profit after tax	11.69	132.63	65.17
I. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges. The quarterly financial results in the detailed format are available on the Company's website viz www.jnkindia.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).				
II. The Group's main activity consists of Designing, Engineering, Procurement, Manufacture, Fabrication, Erection and Commissioning of fired heaters and related combustion engineering products. The Group has only one reportable segment and accordingly disclosures as per Ind AS 108 'Operating Segments' are not applicable.				
III. The figures for the quarters ended March 31, 2025 as reported in the financial results, are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published figures of nine months ended December 31, 2024. The figures for the quarter and nine months ended December 31, 2024 has been subjected to limited review by the statutory auditors.				
VI. Figures for the previous periods have been regrouped/reclassified to conform to the classification of current periods.				
V. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 07th August, 2025.				
By order of the Board For JNK India Limited Arvind Kamath Chairperson & Whole Time Director DIN: 00656181				
Place: Thane Date: 07th August, 2025				

मुंबई, शनिवार, दि. ९ ऑगस्ट २०२५	
	नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लॅण्डमार्क, रस कोर्स सर्कल, बडोदरा ३९०००७
काँपोट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, बांद्रा कर्नाट कॉम्प्लेक्स, बांद्रा (पु.), मुंबई - ४०००५१	
शाखा कार्यालय: कार्यालय क्र. २०१-बी, २रा मजला, वायफाय आयटी पार्क, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी/३, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम), ठाणे - ४००६०४	
मूळत कर्जदाराच्या कायदेशीर वारसांच्या माहिती देण्यासाठी सूचना	
जाहिर सूचना	
सूचना याद्वारे देण्यात येते की, गृहकर्ज एलबीसीपीएल०००३१८४४२३ (पत सुविधा)/आयसीआयसीआय बँक लिमिटेड (बँक) द्वारे मूळत सई संधिप पवार यांच्यासह संधिप नारायण पवार यांना मंजूर करण्यात आली आहे. सदर पत सुविधा प्लॉट क्र. २०४, २रा मजला, प्लॉट क्र. ९३, ब्ल्यू क्रॅस्ट, सेक्टर ६, कर्जाडे, पन्वेल ४१०२०६ येथे स्थित मालमतेबाबत, तारागच्या मार्गे ताराण हितसंबंध संधिप नारायण पवार द्वारे तयार करून ही कर्ज सुविधा सुरक्षित केली आहे.	
आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, बँकेच्या अधिकार्यांनी केलेल्या क्षेत्रीय भेटींदरम्यान आणि नोंदणीकृत संसर्क क्रमांकांवर दृष्टीनेद्वारे संपर्क साधून सई संधिप पवार यांच्या निधनाची बातमी आम्हाला कळली आहे. या संदर्भात, ६ ऑगस्ट, २०२५ रोजीची पत्र कर्जदार आणि मूळत सई संधिप पवार यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर मूळत कर्जदाराच्या कायदेशीर वारसांची माहिती देण्यासाठी पाठवण्यात आले होते. म्हणून, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत बँकेच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी सहाय्यक कागदपत्रांसह मूळत सई संधिप पवार यांच्या कायदेशीर वारसांची माहिती देण्यासाठी येथे सूचना देण्यात येत आहे. तुम्ही वरील तपशील श्री./श्रीम. मयंक साळगावकर यांना कार्यालय क्र. २०१-बी, २रा मजला, वायफाय आयटी पार्क, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी/३, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम), ठाणे-४००६०४ येथे भेट देऊन सादर करू शकता.	
दिनांक : ऑगस्ट ०८, २०२५, सही, प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड	
ठिकाण: पन्वेल	

चौगुले स्टीमशिप्स लिमिटेड				
नोंदणीकृत कार्यालय : ५०३, ५ मजला, गिमत अपार्टमेंट, वास्को दी गामा, साळगाव गोवा - ४०३०२०, भारत				
ई-मेल : compliance@chougulesteamships.co.in				
सीआयएन : एल२३०१०एमएच११६०पीएलसी००००२				
३०/०६/२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिश्चित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण				
(रु. लाखत)				
तपशील	अलिप्त		संपलेले वर्ष	
	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित
एकूण उत्पन्न	१६५.२७	११७.९६	१८६.१८	७२२.२०
करपट्टी नफा/(तोटा)	३९.१०	४३.९३	५८.०८	२०१.२४
कोरतर नफा/(तोटा)	२७.१८	२१.६९	५०.८०	१२८.५६
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी कोरतर नफा आणि कोरतर इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	२७.१८	२०.४४	५०.८०	१२७.३१
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति समभाग)				
प्रती समभाग प्रामाणी (प्रत्येकी रु. १०/- चे)				
(१) मूलभूत	०.०८	०.०६	०.१४	०.३५
(बी) सौम्यिकृत	०.०८	०.०६	०.१४	०.३५
टीपा :				
१. कंपनी केवळ एका व्यवसाय विभागात कार्य करते म्हणजेच विमाने.				
२. चौगुले स्टीमशिप्स ओव्हरसीज लिमिटेड, संपूर्ण मालकीची उपकंपनी समपातल गेली आहे. १३ मार्च, २०२५ रोजी सीएसओएल सभासदांची एक अनिम सभा घेण्यात आली आणि त्यासुद्धा ठराव संमत करण्यात आला. पूर्वीची सूचना पुनर्संशोधित केलेली होती आणि त्या दिवशी शक्यता प्राप्त झाली नाही तर चौगुले स्टीमशिप्स ओव्हरसीज लिमिटेड संसद सूचना देण्यात येत नव्हती झाल्यावर विदेशीय आरोग्य विनियम होत. १६ जून, २०२५ रोजी चौगुले स्टीमशिप्स लिमिटेड पुनर्संशोधित विनियम झाली आहे.				
३. आयक्यूएनसारखी मागील वर्षांच्या आकडेवारीचे पुनर्मूल्य केले आहे.				
४. वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विनिश्चित केले आणि ०९ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संपूर्णतः मंडळाने मंजूर करून अतिरिक्तित्व केले.				
५. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.chougulesteamships.co.in आणि बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहेत.				
चौगुले स्टीमशिप्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि सही करणारा चौगुले अय्यय				
ठिकाण : मुंबई				
दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२५				



MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.

Head Office : "Mumbai Bank Bhavan", 207,
Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001.
Phone : 022-22671754-59


COMMERCIAL PROPERTY FOR SALE


Sr. No.	Description of the Property for Sale	Year of Construction of Building	Classification	Area Sq. Ft.	Floor	Market Value (Rs.)
1	Premises No.1 & 2 -A Wing, Premises No.2-B Wing, Soyuz Complex, Gr. Floor, V. N. Purav Road, Sion-Trombay, Mumbai - 400 088.	2001	Commercial, G+7 Storied Building	1280.31 Sq. Ft. Carpet	Ground Floor	1,90,12,000/-

Bank has decided to sale its above mentioned property on "As is where is basis". For more details, contact Ag. Manager, G.A.D. Department, Mumbai District Central Co-op. Bank Ltd., Head Office, Ph. No. 022-22671754 59, Mob. No. 8976754201 during office hours on any Working Day. Prescribed tender proforma for sale will be available on above mentioned address at G.A.D. Department on any working days between 11.00 a.m. to 4.00 p.m. and on Banks website www.mdcocbank.com from 09/08/2025. This offer is valid for 7 days from date of advertisement. Bank reserves the right to accept or reject all offers without assigning any reasons. Broker / Intermediaries not allowed to participate.

Sd/-
Managing Director


BALU FORGE INDUSTRIES LIMITED					
CIN L29100MH1989PLC255933506, 506, 5th Floor, Imperial Palace, 45 Tolly Park Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Email Id: compliance@baluindustries.comwebsite : www.baluindustries.com					
Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter ended 30th June 2025.					
Sr. No.	Particulars	Consolidated (Amount in Lakhs)			
		Quarter Ended		Year Ended	
		30-06-2025 Unaudited	31-03-2025 Audited	30-06-2024 Unaudited	31-03-2025 Audited
1	Total Income from Operations	23,487.89	27,381.24	17,636.84	94,076.04
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	7,003.88	7,406.48	4,191.56	25,394.26
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	7,003.88	7,406.48	4,191.56	25,394.26
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	5,702.69	6,268.84	3,416.79	20,385.54
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,685.72	6,296.09	3,412.20	20,567.99
6	Equity Share Capital	11,399.19	11,076.69	10,259.19	11,076.69
7	Other Equity				94,244.88
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:		5.04	5.74	3.33	19.24
2. Diluted:		4.89	5.49	3.26	18.38
Notes:1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b)					
1	Total Income from Operations	15,206.60	16,183.89	12,418.28	61,591.08
2	Net Profit / (Loss) for the period before tax	4,705.50	4,987.27	3,180.46	18,431.69
3	Net Profit / (Loss) for the period after tax	3,404.31	3,849.63	2,405.72	13,422.97
Note:					
1. The above financial results have been reviewed and recommended by Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 07, 2025.					
2. The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirement Regulations, 2015, has been completed by the auditors of the Company.					
3. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com, www.nseindia.com and www.baluindustries.com.					
					
Place: Mumbai Date : 07th August 2025		Balu Forge Industries Limited Sd/- Jaspalsingh Chandock Managing Director DIN:- 00813218			

UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.					
(CIN No :L27100MH1972PLC015950) REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020 E-mail: companysecretary@uniabex.com Website: www.uniabex.com Tel: 022-2208 4436 Fax: 022-2208 2113					
EXTRACT OF THE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025					
[₹ in Lacs except Earnings Per Share]					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30 th June, 2025 (Unaudited)	Year ended 31 st March, 2025 (Audited)	Quarter ended 30 th June, 2024 (Unaudited)	
1.	Total Income from Operations	4130.03	20006.76	4536.52	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	749.02	4522.01	974.64	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	749.02	4522.01	974.64	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	555.84	3357.30	725.60	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	555.84	3338.12	725.60	
6.	Equity Share Capital	197.50	197.50	197.50	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		13964.41		
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:					
2. Diluted:		28.14*	169.99	36.74*	
*Not Annualised					
Notes:					
1. The unaudited financial results ("Statement") has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34, Interim Financial Reporting (Ind AS 34), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).					
2. The above statement is reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 7 August 2025. The statutory auditors have carried out a limited review of the statement for the quarter ended 30 June 2025.					
3. Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker of the Company reviews the operating results, the Company has concluded that there is only one operating segment "Alloy and Steel Castings" as per Ind-AS 108 "Operating Segments". Accordingly, no separate disclosures of segment information have been made.					
4. The figures for the quarter ended 31 March 2025 are the balancing figures between the audited figures for the year then ended and the year to date figures up to the end of third quarter of said financial year which were subjected to a limited review.					
5. The Board of Directors, at their meeting held on 28 May 2025, has recommended final equity dividend of Rs. 35 per share (350% of the face value of Rs. 10 each) for the financial year 2024-25. The payment of dividend is subject to Shareholders approval in the Annual General Meeting.					
6. The figures for the previous period/year have been regrouped/recast/rearranged to render them comparable with the figures of the current period/year which are not considered material to the Statement.					
					
Place: Mumbai Date : 7 August 2025		For Uni-Abex Alloy Products Limited Sd/- A.F. Neterwalla Vice Chairman DIN: 01418744			

BRADY & MORRIS ENGG. COMPANY LIMITED					
CIN No: L29150MH1946PLC004729 Registered Office : "Brady House", 4 th Floor, 12-14 Veer Nariman Road Fort, Mumbai 400001. Tel.: (022) - 22048361-65 Fax : (022) - 22041855 E-mail : bradys@mtnl.net.in Website : www.bradymorris.in					
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025					
(Rs. In Lakhs except EPS)					
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operation	2028.48	2684.39	2063.89	9089.75
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional items)	208.92	77.55	323.20	1,012.31
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	208.92	2009.4	323.20	2,944.16
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	153.95	1705.55	240.92	2,401.40
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	153.95	1703.77	240.92	2,399.62
6	Equity Share Capital	225.00	225.00	225.00	225.00
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	4,506.41
8	Earning Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations) Basic (in Rs.)	6.84	75.80	10.71	106.73
	Diluted (in Rs.)	6.84	75.80	10.71	106.73
NOTES:					
1 The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS"), notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.					
2 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 08, 2025. These results have been subjected to review by Statutory Auditors of the Company who expressed an unmodified conclusion thereon.					
3 The format of the above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30th November, 2015 has been modified to comply with the requirements of SEBI's circular dated 5th July, 2016, Ind AS and Schedule III (Division II) of the Companies Act, 2013.					
4 The segment reporting as defined in Ind AS 108 is not applicable.					
5 The company does not have any subsidiary, joint venture or associate company as on March 31, 2025. Hence, the requirement to present consolidated financial results is not applicable to it.					
6 Exceptional items include profit on sale of property, plant and equipment amounting to INR 2,334.82 Lakhs and net amount written off on account of cyber fraud amounting to INR 402.97 Lakhs for the quarter and year ended March 31, 2025.					
7 The Figures of the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between audited figures in respect of full financial year upto March 31, 2025 and unaudited published year to date figures upto December 31, 2024, being the date of end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.					
8 Previous Period's figures have been regrouped/restated, wherever considered necessary to confirm current period classification.					
					
Place: Mumbai Date : 08.08.2025		For Brady & Morris Engineering Co. Ltd. Sd/- Pavan G Morarka Chairman DIN : 00174796			

SJ CORPORATION LIMITED					
CIN : L19201MH1981PLC452533 Corp. Office: 201, Shyam Bungalow, 199/200, Pushpa Colony, Manchubhai Road, Malad (E), Mumbai - 97. Email Id : sjcorporation9@yahoo.com; Tel No/Fax No. 022-35632262; Website:www.sjcorp.in					
Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2025					
Sr. No.	Particulars	(Rs. in Lacs)			
		Quarter Ended		Year Ended	
		30-06-2025 Unaudited	31-03-2025* Audited	30-06-2024 Unaudited	31-03-2025 Audited
1.	Total income from operations (net)	664.05	767.53	264.80	1,543.24
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	29.64	7.14	(3.74)	(22.26)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	29.64	7.14	(3.74)	(22.26)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	29.91	11.22	(3.41)	(20.18)
5.	Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	48.76	(15.41)	9.20	(42.45)
6.	Paid up Share Capital (Face Value of Rs. 1/- each fully paid up)	83.55	83.55	83.55	83.55
7.	Other Equity				754.56
8.	Earnings per equity share (for discontinued & continuing operations)				
1. Basic		0.36	0.13	(0.04)	(0.24)
2. Diluted		0.36	0.13	(0.04)	(0.24)
Segment Information for the Quarter ended 30th June, 2025					
Sr. No.	Particulars	(Rs. in Lacs)			
		Quarter Ended		Year Ended	
		30-06-2025 Unaudited	31-03-2025* Audited	30-06-2024 Unaudited	31-03-2025 Audited
1.	Segment Revenue (Sale / Income from each segment) a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property Total	493.33 101.87 595.20	754.81 3.33 758.14	257.08 5.62 262.70	1516.10 14.99 1531.09
2.	Segment Results (Profit/(Loss)- before tax & interest from each segment) a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property Total Less : Finance Cost Add : Other unallocable income net of unallocable exp. Total Profit / (Loss) before tax	3.97 (22.68) (18.71) 48.35 29.64	10.51 (0.37) 10.14 (3.00) 7.14	6.10 1.11 7.21 (10.95) (3.74)	19.42 0.02 19.44 (41.70) (22.26)
3.	Segment Assets a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property c) Unallocated Total	103.96 99.00 686.99 889.95	104.64 222.34 612.14 939.12	344.11 305.87 250.98 900.96	104.64 222.34 612.14 939.12
4.	Segment Liabilities a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property c) Unallocated Total	0.56 0.28 2.23 3.07	- 99.67 1.34 101.01	8.89 - 2.31 11.20	- 99.67 1.34 101.01
Notes:					
1. The financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies to the extent applicable.					
2. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their meeting held on August 7, 2025.					
3. The figures for the quarter ended 31st March, 2025 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to-date figures upto nine months of the relevant financial year.					
4. Figures of the corresponding previous period have been regrouped, rearranged wherever necessary to conform to the comparable.					
5. The Statutory Auditors of the Company have conducted a Limited Review of the above financial results for the quarter ended 30th June, 2025. The statutory auditors have expressed unqualified review opinion.					
6. The segment assets & liability figures were inadvertently reported of earlier period instead of current quarter and year ended 31st March, 2025. The Figures have now been correctly reported to reflect the appropriate reporting.					
7. The results for the quarter and year ended 30th June, 2025 are available on the BSE Limited website at www.bseindia.com/corporates and on the Company's website at www.sjcorp.in					
		By order of the Board For SJ Corporation Limited Deepak B. Upadhyay Managing Director (DIN:02270389)			
Place : Mumbai Date : August 7, 2025					

APPENDIX-16	
[Under the Bye-law No. 35] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the society. MRS. LILY FELCIDA MABEL SALINS , owner of Flat No.11 on the 3rd floor of the Society known as Omeez C.H.S. Ltd., situated at Final Plot No. 5E, TPS III, Tagore Road, Santacruz (West), Mumbai - 400054, expired on 29th November 2022. Her spouse, Mr. Frederick Salins predeceased her on 9th May 2002. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the right, title and interest of the deceased member in the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society / with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai. Date: 09/08/2025 Sd/- For Omeez C.H.S. Ltd., (Hon. Secretary)	

<div>AEONX DIGITAL</div>		AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED					
		(Formerly Known as Ashok Alco-Chem Limited)					
		Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66221700 CIN - L62099MH1992PLC069615 Email: secretarial@aeonx.digital Website: www.aeonx.digital					
Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2025							
(Rs. in Lakhs, except EPS)							
Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-06-2025	30-06-2024	31-03-2025	30-06-2025	30-06-2024	31-03-2025
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	1,037.71	272.19	2,490.61	1,625.87	648.53	3,480.81
2.	Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	41.30	55.51	446.50	57.67	79.63	577.00
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	41.30	55.51	446.50	57.67	79.63	577.00
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	32.49	41.37	308.80	49.10	60.15	404.61
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	32.04	42.62	306.98	48.65	61.41	402.81
6.	Equity Share Capital	460.03	460.03	460.03	460.03	460.03	460.03
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations)						
	Basic	0.71	0.90	6.71	1.07	1.31	8.80
	Diluted	0.70	-	6.70	1.06	-	8.78
NOTES:							
1. The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 7 th August, 2025.							
2. The Financial Results have been prepared in accordance with the Companies Accounting Standard Rules 2015 (IND AS) (as amended) prescribed under Section 133 of The Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended.							
3. The Company has identified Information Technology business as its only primary reportable segment in accordance with the requirements of IND AS 108 Operating Segments'. Accordingly, separate segment information has not been provided.							
4. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with figures of the current period.							
For AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED							
Sd/-							
MANAN SHAH							
CHAIRMAN							
(DIN: 06378095)							
Place: Mumbai							
Date : 7 th August, 2025							